

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील  
कला महाविद्यालयांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू  
महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना  
आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह  
भत्ता योजना राबविण्यासाठी नवीन लेखाशिर्ष  
उघडण्यास मंजूरी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन निर्णय क्रमांक: एडीआर -२०१८/प्र.क्र.१३७/तांशि-६  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- १६ नोव्हेंबर, २०१९.

**वाचा:-** उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/ प्र.क्र.३३२/  
तांशि-४, दिनांक ७ ऑक्टोबर, २०१७.

**प्रस्तावना:-**

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वर नमूद दिनांक ७ ऑक्टोबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील पुढील निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यात आली आहे.

अ.क्र.	शासन निर्णय दिनांक ७ ऑक्टोबर, २०१७ परिशिष्ट "ब" मधील अनुक्रमांक	अभ्यासक्रम
१	८७	आर्ट टिचर डिप्लोमा
२	८८	मास्टर ऑफ फाईन आर्ट्स, अप्लाइड आर्ट
३	८९	बॅचलर ऑफ फाईन आर्ट इन ड्रॉइंग अँड पेंटिंग
४	९०	बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन अप्लाइड आर्ट्स
५	९१	बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन स्कल्पचर अँड मॉडेलिंग
६	९२	बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन इंटेरिअर डेकोरेशन
७	९३	बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन सिरॅमिक्स
८	९४	बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन टेक्सटाईल्स डिझाईन
९	९५	बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन मेटल वर्क

उपरोक्त अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

**शासन निर्णय:-**

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील निवडक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्याकरिता पुढीलप्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजूरी देण्यात येत आहे:-

अ.क्र.	योजनेचे नाव	योजनेचे नवीन लेखाशिर्ष	
१	राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना	मागणी क्रमांक डब्ल्यू ४, २२०५ - कला व संस्कृती, ००, १०१-ललित कला शिक्षण, (०१) कला संचालनालय, (०१) (०५) (कार्यक्रम), ३४-शिष्यवृत्त्या/विद्यावेतने (२२०५३६१७)	Demand No.W-4, 2205 Art and Culture, 00,101-Fine Art Education, 01- Directorate of Art, (01)(05) (Scheme), 34-Scholarships/Stipends (22053617 )
२	डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना	मागणी क्रमांक डब्ल्यू ४, २२०५ - कला व संस्कृती, ००, १०१-ललित कला शिक्षण, (०१) कला संचालनालय, (०१) (०४) (कार्यक्रम), ३४-शिष्यवृत्त्या/विद्यावेतने (२२०५३६०८)	Demand No.W-4, 2205 Art and Culture, 00,101-Fine Art Education, 01-Directorate of Art, (01)(04) (Scheme), 34-Scholarships / Stipends (22053608)

०२. हे आदेश नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३२६/का १४११ दिनांक १ नोव्हेंबर, २०१९ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६४५/१९/व्यय-५ दिनांक ८ नोव्हेंबर, २०१९ अन्वये प्राप्त सहमतीनुसार आणि महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) एक महाराष्ट्र, मुंबई यांच्याशी विचार विनिमय करून त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८९/२०१९-२०/६८७ दिनांक १४ ऑक्टोबर, २०१९ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९१११६१३१७१२०५०८ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सं. रा. उतेकर )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
४. निवासी लेखा पिरक्षा अधिकारी, मुंबई.

प्रत,

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर.
२. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)/ (VLC Section) एक, महाराष्ट्र, मुंबई.

४. वित्त विभाग, (व्यय-५ / अर्थसंकल्प-८), मंत्रालय, मुंबई.
५. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. कार्यासन तांशि-४/ सांशि-१, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. निवडनस्ती कार्यासन तांशि-६, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.